

अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ  
आयोजित वर्धा येथील अखिल भारतीय मराठी  
साहित्य संमेलनास रु. २ कोटी इतके  
अर्थसहाय्य मंजूर करण्याबाबत.

## महाराष्ट्र शासन मराठी भाषा विभाग

शासन निर्णय क्रमांक: अभास-२०२३/प्र.क्र.०३/भाषा ३  
नवीन प्रशासन भवन, ८ वा मजला,  
मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक,  
मंत्रालय, मुंबई ४०० ०३२.  
दि. ०२ फेब्रुवारी, २०२३

- वाचा :-** १) मराठी भाषा विभाग, शासन निर्णय क्र. सासंअ-२०१५/प्र.क्र.१०३/भाषा-३, दि.०९.१०.२०१५  
२) मराठी भाषा विभाग, शासन निर्णय क्र. सासंअ-२०१८/प्र.क्र.१२२/भाषा-३, दि.२३.०८.२०१८  
३) मराठी भाषा विभाग, शासन जापन क्र. सासंअ-२०१८/प्र.क्र.१२२/भाषा-३, दि. २३.०१.२०२३

### पार्श्वभूमी :-

अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाकडून आयोजित करण्यात येणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या आयोजनासाठी संदर्भाधीन दि. २३ ऑगस्ट, २०१८ च्या शासन निर्णयानुसार रु. ५० लक्ष इतके एकरकमी अर्थसहाय्य मंजूर करण्यात आले आहे. या वर्षी वर्धा येथे दि. ३, ४, ५ फेब्रुवारी २०२३ रोजी होणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी रु. २.०० कोटी इतके अर्थसहाय्य उपलब्ध करून देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. संदर्भाधीन दि. २३.०१.२०२३ च्या शासन जापनान्वये रु. २ कोटी पैकी रु. ५० लाख इतके अर्थसहाय्य उपलब्ध करून देण्यात आले आहे. उर्वरीत १.५० कोटी इतके अर्थसहाय्य पुनर्विनियोजनाने उपलब्ध करून देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

### शासन निर्णय :-

संगणक सांकेतांक (२२०५ ३६५३) अंतर्गत रु. १.५० कोटी इतका निधी संगणक सांकेतांक (२२०५ ३४४८) खाली पुनर्विनियोजनाने उपलब्ध करून देण्याचा प्रस्ताव वित्त विभागास सादर करण्यात आला असता सदर प्रस्तावास वित्त विभागाने दिलेल्या मान्यतेच्या अनुषंगाने सन २०२२-२०२३ या आर्थिक वर्षा करीता महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ यांच्या योजनासाठी मागणी क्रमांक झेडएफ-०२ मुख्य लेखाशीर्ष २२०५-कला व संस्कृती १०२ कला व संस्कृती प्रचालन, ३१ सहायक अनुदाने (वेतनेतर) (०१) (१०) अखिल भारतीय साहित्य संमेलनास अनुदान (कार्यक्रम) (२२०५ ३४४८) या उद्दिष्टांतर्गत वर्धा येथे होणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या आयोजनासाठी उपलब्ध करून देण्यास दि. २३ ऑगस्ट, २०१८ च्या शासन निर्णयातील अटी व शर्तीच्या तसेच, खालील अटीच्या अधीन राहून मंजूर करण्यास मान्यता देण्यात येत आहे.

- १) सन २०२२-२०२३ करीता मागणी क्र. झेडएफ-०२ पुस्तकांचे गाव (२२०५ ३६५३) (१०० टक्के राज्य योजना) (कार्यक्रम) लेखाशीर्षांतर्गत ३१- सहायक अनुदाने (वेतनेतर) या उद्दिष्टामधून रु. १.५० कोटी इतका निधी मागणी क्र. झेडएफ-०२, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनास अनुदान (२२०५ ३४४८) (कार्यक्रम) या

लेखाशीर्षाखालील ३१- सहायक अनुदाने (वेतनेतर) या उद्दिष्टामध्ये पुनर्विनियोजित करतांना व सदर निधीचे वाटप करतांना विहित कार्यपद्धतीचे अनुपालन करण्यात यावे.

- २) मागणी क्र. झेडएफ २, पुस्तकांचे गाव (२२०५ ३६५३) लेखाशीर्षातर्गत ३१- सहायक अनुदाने (वेतनेतर) या उद्दिष्टामधून निधी पुनर्विनियोजित करण्यात आल्या नंतर उक्त लेखाशीर्षाखाली चालू आर्थिक वर्षात कोणत्याही अतिरिक्त निधीची मागणी करण्यात येणार नाही.
- ३) ज्या बाबीसाठी पुनर्विनियोजन करण्यात येणार आहे त्याच प्रयोजनासाठी तसेच दि. ३१.०३.२०२३ पुर्वी सदरचा निधी खर्ची पडेल याची दक्षता घ्यावी.
- ४) खर्चाचे उपयोगिता प्रमाणपत्र अधिदान व लेखा कार्यालयास विहित कालावधीत सादर करण्यात यावे.

२. यावरील खर्च करण्यासाठी सहायक लेखा अधिकारी, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, मुंबई त्यांना आहरण व संवितरण अधिकारी आणि सचिव, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, मुंबई यांना नियंत्रक अधिकारी म्हणून घोषित करण्यात येत आहे.

३. सचिव, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ यांनी वितरीत अनुदानाच्या खर्चाचा तपशील व उद्दिष्ट निहाय प्रमाणपत्र विहित विवरणपत्रात शासनास सादर करावे.

४. सदर शासन निर्णय नियोजन विभागाच्या अनौपचारिक संदर्भ क्रमांक ३७/१४४३, दि. ३०.०१.२०२३ व वित्त विभागाच्या अनौपचारिक संदर्भ क्र. ५२/व्यय-४, दि. ३१.०१.२०२३ अन्वये दिलेल्या मान्यतेनुसार निर्गमित करण्यात येत आहे.

५. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या [www.maharashtra.gov.in](http://www.maharashtra.gov.in) या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०२३०२०२११५३५३८८३३ असा आहे. हा आदेश डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

( अजय भोसले )

अवर सचिव, महाराष्ट्र शासन

प्रत,

१. मा. राज्यपालांचे सचिव, राजभवन, मलबार हिल, मुंबई,
२. मा. मुख्यमंत्री यांचे अपर मुख्य सचिव / प्रधान सचिव, मंत्रालय, मुंबई,
३. मा. सर्व मंत्री यांचे खाजगी सचिव / स्वीय सहायक, मंत्रालय, मुंबई,
४. मा. सर्व राज्यमंत्री यांचे खाजगी सचिव/स्वीय सहायक, मंत्रालय, मुंबई,

५. मा. विरोधी पक्षनेता, विधान सभा/विधान परिषद, महाराष्ट्र विधान मंडळ सचिवालय, मुंबई,
६. विधानसभा सदस्य/विधान परिषद सदस्य मराठी भाषा समिती सदस्य, विधान मंडळ, मुंबई.
७. मा. मुख्य सचिव, मंत्रालय, मुंबई,
८. सर्व मंत्रालयीन विभागांचे अपर मुख्य सचिव/प्रधान सचिव/सचिव,
९. प्रबंधक, लोक आयुक्त आणि उप लोक आयुक्त कार्यालय, मुंबई.
१०. महालेखापाल, महाराष्ट्र-१ (लेखापरीक्षा / लेखा व अनुज्ञेयता), मुंबई, नागपूर,
११. महालेखापाल महाराष्ट्र-२ लेखापरीक्षा लेखा व अनुज्ञेयता मुंबई, नागपूर,
१२. निवासी लेखा परीक्षा अधिकारी मुंबई
१३. सर्व मंत्रालयीन विभाग,
१४. सर्व विभागीय आयुक्त,
१५. सर्व जिल्हाधिकारी,
१६. सर्व जिल्हा परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी, १७. भाषा संचालक, भाषा संचालनालय, बांद्रा, मुंबई,
१७. अध्यक्ष / सचिव महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, मुंबई,
१८. अध्यक्ष / सचिव, महाराष्ट्र राज्य विश्वकोश निर्मिती मंडळ, मुंबई,
१९. संचालक / प्रशासकीय अधिकारी, राज्य मराठी विकास संस्था, मुंबई,
२०. मराठी भाषा विभाग / सर्व कार्यासने,
२१. निवड नस्ती (भाषा-३).